

#### **ANIK INDUSTRIES LIMITED**

CIN - L24118MH1976PLC136836

**Corporate Office:** 

2/1, South Tukoganj, Behind High Court,

Indore-452 001 (M.P.), India.

Phone: 91-731-4018009/8010 /Fax: 91-731-2513285

Email id.: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

Date: 27/05/2024

To,

**National Stock Exchange of India Ltd.** 

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai –400051 **Symbol: ANIKINDS**  **BSE Limited** 

25<sup>th</sup> Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai-400001 Scrip Code: 519383

Ref.: Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations");

**Subject: Newspaper Advertisement- Postal Ballot Notice** 

#### Dear Sir/Ma'am,

In continuation to our previous intimation dated May 25, 2024, and pursuant to Regulation 30 and 47 read with Para A of Schedule III Part A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisement published today i.e. May 27, 2024, with regard to the completion of dispatch of Postal Ballot Notice in the following newspapers:

S. No.	Newspaper	Edition and Language				
1.	The Free Press Journal	Mumbai in English Language				
2.	Navshakti	Mumbai in Marathi Language				

The copies of the aforementioned newspaper advertisement are also made available on the website of the Company and can be accessed at <a href="https://www.anikgroup.com">www.anikgroup.com</a>

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

#### For, Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Digitally signed by Sourabh Vishnoi Date: 2024.05.27 14:54:35 +05'30'

Sourabh Vishnoi

**Company Secretary & Compliance Officer** 



रु. १७,६३,५१८/

(रुपये सतरा लाख त्रेसष्ट हजार पाचरे

रु. १८,९६,६७४/-(रुपये अठरा लाख

शहाण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर मात्र)

सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड करित

२३-मे-

१६-मार्च-२०२४

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकिरता) नियम ८-(१)
ज्याअर्थी, तिम्नस्वावरीकार यांनी आवआयएफएल होग फावनात्म लिम्टिङ (वाआधी इंडिया इन्फोलाईन हाजसींग फावनात्म लि. नावे जात) (आवआयएफएल-एचएफएल) चे
प्राधिकृत अधिकती म्हणून रि सिम्बुरीटाय्वेजन अर्केट (क्रम्यून्यक्त) कें फावनात्मिक अधिकती म्हणून रि सिम्बुरीटाय्वेजन अर्केट (क्रम्यून्यक्त) चे
प्राधिकृत अधिकती म्हणून रि सिम्बुरीटाय्वेजन अर्केट (क्रम्यून्यक्त) केंद्रेलि एक्स्म स्टर्स पुन्त नात्म कर्जदार/ सह-कर्जदार आणि सिम्बुरीटी ट्रेटरेस्केंद्रेली एक्सम स्टर्स सूचना प्राप्त हात्माच्या आरखेपसून ६० रिक्साच्या आत्म जुकती करण्यासठी बोताविष्णकिरिता कंपनीच्या प्रधिकृत अधिकताच्यादीर माणी सूचना निर्मीयित केंद्रेली
आहे. कर्जदार आणि सर्वाचायण आतंस्य याद्रों सूचना रेणाल येंग केंद्रेली माणान अधिक क्राया वाच्या करून सद अधिनियानी करणा १२(४) अन्यये यात्र याखानी वर्णने केंद्रेला मिळकतीचा कंपनाती देखवेचीचा व्यवहार हा आयआयएफएल- एचाएफएल च्या खातील नमूर रुक्सेसह त्याबरील व्याजाया अभागाओपी राहील।
अंकटच्या करमा १३ व्या पीटकताच (८) व्या तसुर्दीक्ते कर्जदारों च्या करण्यावात केंद्रेली स्वाचारी व्याजी स्वाचान व्याज्ञ स्वाचारी क्या पीटकताच (१४) अर्क्षय तात्म स्टाप्त कर्मा अधिक किंग हरतांत्यासठी निर्मात तारखेपूर्वी कोणत्यारी वेडी झालेच्या सर्व छर्न, परिव्यक्त आणि आकार यासक आयायफएलए एचएफएलची करकाकी कर्जदारी चुकती केंद्री ता आयायमण्यक्र एफएल एचएफएल क्ट्रन ताण मानांची विक्र किंबा हरतांत्यासठी अधिकार स्टाप्त स्वाच किंकट कर्जा कर्मा अधिक किंबा हरतांत्यासाठी आणि सामा मानांच्या विक्र किंवा हरतांत्यासठी अधिकार माणा मानांच्य विक्र किंवा हरतांत्यासठी अधिकार माणा मानांचित विक्र हिन्दा हरतांत्या स्वाच क्रिकट कर्जदारी च्याच स्वचिक्य क्रा अधिक स्वचारी क्रावे अधिकार वाच्या अधिक क्रावेच व्याच माणा स्वचित विक्र हर्या स्वचारी क्रावेची क्रावेच

तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)

फ्लंट क्रमांक १०४, तळ मजला, इमारत ए-१, बी विंग, टाईप बी-४, सेक्टर क्रमांक ६, समुद्री एक्एग्रीन्स, नंद धाम कॉम्प्लेक्स, गाव: सापे, तालुका: अंबराया, किल्हा: ठाणे, सहापट, भारत, ४०१५०१. क्षेत्र मोजमापित (ची. फू. मध्ये): सालमचीन प्रकार: यह बेंक्ष, सुपर किल्ट अप क्षेत्र, मालमता क्षेत्र: ३००,००, ४५६,०० चे ते सर्व माग आणि विभाग.

२००.००, ४५६.०० च त सब माग आणा वाबाग. भर्तेट नं.४०४, मजला क्र.४, बिल्डिंग नंबर ६, बी बिंग, टाइप-सी९, ओम रेसिडेन्सी, बीएम ठाकुर सिटी, फेज. १, गाव गाण, पालघर-४०१५०१ मिळकत असलेले चे ते सर्व माग आणि विभाग. क्षेत्र मोत्रमापित (ची.फू.मध्ये): मालमतेचा

आणिक इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२४११एमएच८१९७६पीएलसी१३६८३६

नोंद. कार्यालय: ६१०, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉइंट, मुंबई-४०००२१

फोन: +९१-२२-२२८२४८५१-५३-५७-५९-६३, २२८८६८७७, फॅक्स: +९१-०२२-२२०४२८६५

ईमेल आयडी : anik@anikgroup.com; वेबसाइट: www.anikgroup.com

टपाली मतदान सूचना आणि ई-मतदान माहिती

**आणिक इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'')** च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी अधिनियम, २०१३ **(''अधिनियम'')** 

च्या कलम १०८ आणि ११० सहवाचता सुधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ सह

वाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी केलेले संबंधित परिपत्रके आणि वेळोवेळी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी

केलेल्या परिपत्रके **(''परिपत्रके'')** आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या सेक्रेटरीअल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटीग्ज् (''ऐसएस–२'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग

रेग्युलेशन्स'') (त्यासंबंधी सध्यापूर्ते वेळोवेळी सुधारीत अंमलात असलेले कोणतेही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्धिनियमन समाविष्टित) च्या

तरतुदीं अंतर्गत ला अनुसरून कंपनी दूरस्थ ई–मतदान प्रक्रिया **(''ई–मतदान'')** द्वारे २० मे, २०२४ दिनांकीत टपाली मतदान सूचना

**('<sup>'</sup>सूचना'' किंवा '<sup>'</sup>टपाली मतदाने सूचना'')** मध्ये मांडलेल्या खालील नमूद ठरावाकरिता विशेष ठरावाच्या मार्गे सभासदांची मंजुरी

ठरावांचे वर्णन

विशेष ठराव: ०१ एप्रिल, २०२४ चा प्रभावापासून ३ (तीन) वर्षे आणि ३ (तीन) महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीचे पूर्णवेळ

२. विशेष ठराव: कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाव्यतिरिक्त इतर ठिकाणी रजिस्टर्स, रिटर्न आणि अकाउंट बुक्स ठेवण्यास मान्यता देणे;

्मसीए परिपत्रकानुसार परवानगी दिल्यानुसार, कंपनीने स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाली मतदान सुचना कट–ऑफ तारीख **(''कट–ऑफ** 

**तारीख'')** असलेल्या **शुक्रवार, २४ मे, २०२४** रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत आणि डिपॉझिटरीज द्वारे ठेवलेल्या लाभकारी

गलकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे आहेत आणि कंपनी/डिपॉझिटरीज सह नोंदणीकृत ज्यांचे ई-मेल पत्ते आहेत अशा सभासदांना ई-मेल द्वारे

२५ मे २०२४ रोजीस पाठविले आहेत. पुढे, टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.anikgroup.com</u> स्टॉक एक्स्चेंजस म्हणजेच

नीएसई आणि एनएसई <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> अनुक्रमे आणि सीडीएसएलची वोबसाइट

www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत. ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना मिळालेली नाहीत त्यांनी वरील नमूद केलेल्या

–मतदान सुविधा देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') च्या सेवांचा सहभाग घेतला आहे

ए) कंपनी तिच्या सभासदांना २० मे, २०२४ च्या टपाली मतदान सूचनेमध्ये नमृद केलेल्या ठरावावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत

बी) दरस्थ ई-मतदान सुरू करण्याचा दिवस, तारीख आणि वेळ: **बुधवार, २९ मे, २०२४ रोजी स. ९.०० वा. (''भाप्रवे'') आणि गुरुवार** 

छाननीकर्त्याच्या अहवालासह टपाली मतदान मत्दानाचे निकाल **शनिवार, २९ जून २०२४ रोजीस** किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील आणि

ठराव, जर आवश्यक बहुमताने पारित झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला, म्हणजेच **२७ जून २०२४ रोजीस** पारित

–मतदानाबाबतीत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही हल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-मतदान . रस्तिका आणि वारवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्युज्'') चा संदर्भ घेऊ शकता किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल

लहा किंवा श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स.

फतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई -४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा टोल फ्री क्रमांक

सी) द्रस्थ ई मतदान मॉड्यूल सीडीएसएल द्वारे **गुरुवार, २७ जून २०२४ रोजी सं. ५.०० वा.** मतदानासाठी अक्षम केले जाईल.

-मतदानाच्या सूचना टपाली मतदान सूचनेमध्ये दिल्या आहेत. मतदान फक्त संबंधित परिपत्रकानुसार द्रस्थ ई मतदान द्वारे केले जाईल.

संचालक म्हणून श्री. अशोक कुमार त्रिवेदी (डीआयएन: ००३५०५०७) यांची पुनर्नियुक्ती मंजूर करण्यासाठी.

आणि/िकंवा **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र. ९८, फेझ- IV, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करावा.

जारप्राचित्रस्था । जारपर व प्रस्ति का जार्गा भागाः, जन्मान्याच्या प्राप्ताः, गायाच्या चार्याच्या कार स्वत्य व प्रसार विक्रीमान्य केष्य स्वत्य कार्याच्या कार्याच्याच कार्याच्याच कार्याच्याच कार्याच कार्याच कार्याच्याच कार्याच कार्य

ठाणे–४००६०४ व शॉप क्र. २०१, दि एज, २ रा मजला, प्रकाश टॉकिज मागे, आयसीआयसीआय बँक जवळ, पालघर (प)– ४०१४०४ थेथे प्राधिकृत अधिकाऱ्यां-

पालघर आणि ठाणे आणि मुंबई शाख

श्री. इक्बाल अहमद कासिम अन्सारी, श्रीमती यास्मीन मोहम्मदमेहफूज अन्सारी,

ठिकाण : महाराष्ट्र दिनांक : २७/०५/२०२४

(प्रॉस्पेक्ट क्र. ७७८४७३)

श्री. वीरेंद्र राम, श्री. चंदन कुमार, सौ. सविता देवी, (प्रॉस्पेक्ट क्र.

आयएल१०२२५७१८)

माझ्या अशिलांच्या **सूचनेनुसार लक्षात द्यावी** की, मी, यु ॲण्ड आय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड येथे नोंदणीकृत पत्ता असलेले प्लॉट क्र.१३४, मॉडल टाउन जे.पी.रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ चे महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायर्ट ऑक्ट, १९६० च्या तरतुदींनुसार नोंद.क्र. बीओएम/हाऊ/११८३ सन ६६ दिनांकीत १८-०५-१९६६ (सदर सोसायटी) खाली नमूद केलेल्या मिळकतीसाठी अधिक विशेषतः वर्णन केलेल्या परिशिष्टामध्ये खाली लिखित (सदर मिळकत) चे नामाधिकार तपासात

कोणतेही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही सावकार/बँक/वित्तीय संस्थासह कोणताही आक्षेप, शेअर, फायदा, मागणी, दावा, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध सदर मिळकतीच्या संदर्भात असल्यास किंवा कोणताही भागासंदर्भित वाटप, वारसा, विकास हक, शेअर, विक्री, हस्तांतरण, सुविधाधिकार, गहाण, भाडेपट्टा, भाडेपट्टाखाली, कौटंबिक सेटलमेंट, कौटंबिक व्यवस्था, देखभाल, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा, भाडेकरू, उप भाडेकरू, अंत्यदान, ट्रस्ट, प्रभार, प्रतिज्ञा, हमी, सुविधाधिकार, कर्ज, प्रगती, लिस-पेंडन्स, खटला, लवाद, आदेश किंवा अन्यकाही संलग्नक किंवा कोणत्याही डिक्री अंतर्गत, कोणत्याही न्यायालयाद्वारे आदेश किंवा निवाडा, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण, प्रिस्क्रिप्शनचा अधिकार किंवा प्री-एम्प्शन किंवा ए/१०४, अर्पिता अपार्टमेंट, राजाराम तावडे रोड, म्हात्रे वाडी, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ येथे निम्नस्वाक्षकरींनाकडे त्याच्या/तिच्या/त्यांच्या भागाच्या आक्षेपाची ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे, अन्यथा तसे दावे जर काही असल्यास त्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय तपासणी पूर्ण होईल आणि ते त्यागित

#### वरील उल्लेखित परिशिष्ट: (सदर मिळकतीचे वर्णन)

नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हाच्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधील मॉडल टाउन, जे.पी.रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ येथे स्थित आणि असलेले वसलेले तळ मजला ०४ (चार) अप्पर मजला समावेश चे २० (वीस) निवासी फ्लॅट चे समावेश य ऑण्ड आय अशा ज्ञात त्यावरील उभीरत बिल्डिंग सह एकत्रित गावः आंबिवली च्या जिमन धारक उप प्लॉट क्र.१३४ संबंधित ते सी.टी.एस.क्र.८३३ धारक सर्व्हे क्र.१४१ए मोजमापित ८५३.१३ चौ.मी. किंवा अंदाजे चे ते सर्व भाग आणि विभाग., सीमाबद्ध पश्चिमेकडेः रस्त्याने, पूर्वकडेः मनोरंचन मैदानाद्वारे, उत्तरेकडेः सी.टी.एस.क्र.८३३ (भाग) द्वारे आणि दक्षिणेकडेः प्लॉट क्र.१३६ संबंधित सी.टी.एस.क्र.८३३ द्वारे.

सदर दिनांक २७ मे, २०२४

ॲड. अर्चना एम. गवळी

सदर दिनांक २५ मे, २०२४

#### Energy Limited

सीआयएन : एल७४९९९एमएच१९९४पीएलसी०७७०४१ नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यू सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई - ४०००५१

#### समभागधारकांना सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (एमसीए) त्याअंतर्गत जारी केलेली परिपत्रके सहवाचिता सिक्युरिटीज अँड एक्सचें बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यासंदर्भात सेबी (सुचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ (सुचीबद्धता अधिनियम) अंतर्गत जारी केलेली परिपत्रके यांच्या अनुपालनार्थ, कंपनीच्या सभासदांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २८ जुन, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) / अन्य दुक श्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) याद्वारे आयोजित करण्यात आली आहे. उपरोल्लेखित एमसीए आणि सेबी परिपत्रके आणि सूचीबद्धता अधिनियम यानुसार एजीएमसी सूचना व आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल तसेच इ-मतदानासाठी व व्हिसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठीचे लॉगिन तपशिल योग्य वेळेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना पाठवण्यात येतील ज्यांचे ई–मेल पत्ते डिपॉझिटरीज /कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (केफीन)

डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी आपल्या इमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी त्यांच्य संबंधित दिपॉझिटरी पार्टिसिपंटसशी संपर्क साधणे आवश्यक आहे आणि प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांचे इमेल पत्ते नोंदविण्यासाठी/अद्ययावत करण्यासाठी अर्ज आयएसआर-केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, युनिट जेएसडब्ल्यु एनर्जी लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नं. ३१-३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैद्राबाद- ५०० ०३२ येथे प्रत्यक्ष प्रतीच्या स्वरुपात अथवा einward.ris@kfintech.com येथे इमेल स्वरुपात सादर करणे आवश्यक आहे. आपले इमेल पत्ते नोंदविण्यासाठी / अद्ययावत करण्यासाठी मार्गदर्शनानुसार प्रक्रियेचे पालन करण्यार्च सभासदांना विनंती आहे. जर काही शंका असल्यास, सभासद केफिनशी संपर्क साधू शकतात.

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर www.jsw.in/investors/energy/jsw-energy-financials-annual-reports येथे आणि याशिवाय स्टॉक एक्सचेंजेसच्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.cor येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे आणि केफिन (इ-मतदान सुविधा पुरवठादार) यांच्या संकेतस्थळावर www.kfintech.com येथे उपलब्ध असतील.

दरस्थ इ-मतदान आणि एजीएमदरम्यान मतदान यांच्या सविस्तर प्रक्रियेच्या माहितीसाठी सभासदांन

लाभांश मिळवण्यासाठी, एजीएममध्ये सभासदांद्वारे लाभांश घोषित झाल्यास, पात्र सभासद निश्चित करण्यासाठी, कंपनीने शनिवार, १ जून, २०२४ पासन शक्रवार, ७ जून, २०२४ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) सभासद नोंदवही व समभाग हस्तांतरण पुस्तके बंद राहील. समभागांवरील लाभांश सभासदांद्वारे घोषित झाल्यास, शुक्रवार, २६ जुलै, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी प्रदान करण्यात येईल. कृपया लक्षात घ्या की एमसीए परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. इतरांसाठी, लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट

त्यांच्या नोंदणीकृत पत्तयावर मेल केले जातील.

डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या बँक खात्याच्या तपशीलांची नोंदणी / अद्यतन करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण केलेले सदस्य आणि ज्यांचे फोलिओ केवायसी तपशीलांसह अपडेट केलेले नाहीत (कोणतेही तपशील उदा., पॅन; नामांकनाची निवड; संपर्क तपशील; मोबाइल क्रमांक आणि बँक खाते तपशील आणि स्वाक्षरी, असल्यास) अशा फोलिओच्या संबंधात लाभांश, व्याज किंवा विमोचन यासह कोणत्याही पेमेंटसाठी १ एप्रिल, २०२४ पासून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केले जाईल. त्यामुळे, सदस्यांन विनंती केली जात आहे की त्यांनी लवकरात लवकर आवश्यक केवायसी तपशील अपडेट करावेत, असे न केल्यास, केवायसी तपशील अपडेट होईपर्यंत लाभांश रोखला जाईल.

वित्त अधिनियम, २०२० अन्वये, लाभांश प्रदान करणे हे लागू दरांनुसार उद्गम कर कपातीच्या (टीडीएस) अधीन आहे. कंपनीला उचित उद्गम कर कपात/विथहोर्लिंडग कर दर प्रयोज्यता निश्चित करता यावी यासाठी सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपले दस्तऐवज केफिनकडे दिनांक १० जून, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत.

जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई मोनिका चोपा दिनांक : २५ मे, २०२४ कंपनी सचिव

#### तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेड (समापनातील) च्या विक्रीसाठी चॅलेंज प्रोसेस विक्री सूचना सीआयएनः एल९३०९०एमएच२०१६पीएलसी२८०१२७ नों. कार्या.: ८०१, महालक्ष्मी चेंबर्स, २२ भुलाभाई देसाई रोड, मुंबई

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तांची विक्री)

र्विसामान्य जनतेला यादारे सचना देण्यांत येते की. दिनांक २८.०४.२०२२ रोजीच्या आदेशादारे **(समापन आदेश** ामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई, न्यायालय-।∨ **(न्यायनिर्णय करणारे प्राधिकरण/एनसीएलटी)** यांन नेयक्त केलेले तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेड **(टीएचएल/कॉपॉरेट कर्जदार).** समापनातील चे निन्मस्वाक्षरीव ानुका करारा क्रियराजन हरण्यराप्ता ालान्छ (टार्य्यरा) कागार्ट क्रायरार, सानानातारा य नानान्यायाराजा गरिसागक 'के आहे जेथे आहे तत्त्वाने', 'वे आहे जसे आहे तत्त्वाने', ''जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' आणि ''कोणाचीही मदत न घेता तत्त्वाने'' चेंलेंज प्रोसेस मॅकॅनिझम मार्फत इन्स्वॉल्व्हसी अंण्ड बैंककरप्टसी बोर्ड आ . इंडिया (लिकिडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या परिशिष्ट । च्या खंड २ सहवाचता रेग्युलेशन्स ३२(ई), ३२ए आणि

३३(२) नुसार कॉर्पोरेट कर्जदारांच्या समापन संपत्तीचा उर्वरित भाग चालु कंपनी म्हणुन कॉर्पोरेट कर्जदारांची विक्री रण्यासाठी इच्छुक आहेत. निविदा दस्तावेज/बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख/वेळ १२.०६.२०२४ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत माहीती देणे व प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्यासाठी अंतिम तारीख २५.०६.२०२४ हमाग अनापन रक्षप आणि मंलय बोली माहर करणयाची अंतिप २७ ०६ २०२४

राखीव किंमत आणि इसारा अनामत रकम खालील कोष्टकात नमुद केल्यानुसार राहील

			(कि	मत रु. मध्ये)
पर्याय	मत्तेचे वर्णन	चॅलेंज प्रोसेस सुरु करण्यासाठी किमान बोली	इअर	वाढीची रकम
۶.	'जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', 'जे आहे जसे आहे तत्त्वाने'', 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'', 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने'' जिकिडेशन रेप्युलेशन्सच्या पिरिशष्ट । च्या खंड २ सहवाचता रेप्युलेशन्सच परिशिष्ट । च्या खंड २ सहवाचता रेप्युलेशन्स २२(ई), ३२ए आणि ३३(२) तुसार संपूर्ण चालु कंपनी महणुन कॉपीरेट कर्जदारांची विक्री. सदर चेलंज प्रोसेस खालील वगळून आहे. (ए) त्रयस्थ पक्षकार परिसरामध्ये असलेली मत्ता; (बी) कॉपीरेट कर्जदार म्हणजेच तळवळकर्सर बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड (समापनाती) च्या सिस्टर कन्सनं च्या मालकीची अशी सीआयटी रोड, कोलकाता येथे असलेल्या परिसरात असलेली मता; (सी) रोख आणि रोख येणी; (डी) कोडच्या कलम ४३, ४५, ५० आणि ६६ नुसार दाखल अर्ज, जो न्यायनिर्णयासाठी प्रलंबित आहे.	f,00,00,000	\$0,00,000	<b>१०,००,०००</b>

टीप: बृहन्मुंबई दिवाणी न्यायालयाने दिनांक २७ ऑक्टोबर, २०२० रोजीच्या त्यांच्या आदेशाने तळ मजला, मंगर सिमरन, टर्नर रोड लगत, २० वा रस्ता, वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५० येथील कॉर्पोरेट कर्जदारांचा नोंदणीकृत पत्त बदलण्यास स्थगिती दिली आहे.

.चॅलेंज प्रोसेस मार्फत चालु कंपनी म्हणुन कॉपॉरेट कर्जदारांच्या विक्रीसाठी किमान प्रस्तावित वित्तीय प्रस्ताव (दायित्वे वगळुन) भारु. ६,००,००,००० (रुपये सहा कोटी मात्र) आहे. वित्तीय प्रस्तावाखालील कोणतीही बोली कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतली जाणार नाही

सूचना परिसमापकांद्वारे जारी चॅलेंज प्रोसेसमध्ये अपेक्षित प्रोसेस मेमोरेंडम सह वाचणे आवश्यक आहे. बोलीदारांना सदर प्रोसेस मेमोरेंडम अंतर्गत विहित केल्यानुसार आणि त्यातील समाविष्ट वेळमर्यादेनुसार परिसमापकांकडे त्यांच्या बोली पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीदारांना सदर संपूर्ण प्रोसेस मेमोरेंडम काळजीपुर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात

. इच्छुक बोलीदारांनी विहित प्रपत्र/मसुदा आणि पध्दतीने प्रोसेस मेमोरेंडम/चॅलेंज प्रोसेस (आयबीसी च्या कलम २९ए अंतर्गेत इतर बार्बीसह गोपनिय हमीपत्र, शपथपत्रासह) अंतर्गत आवश्यक दस्तावेज सांदर न केल्यास सदर इच्छुक बोलीदाराला परिसमापकांच स्वतःच्या निर्देशाने अपात्र ठरवण्यात येईल.

. वरील कोष्टकात विनिर्दिष्ट कॉर्पोरेट कर्जदारांचा तपशिल योग्य माहितीनसार नमद केलेला आहे. सद्भावमुलक तत्त्वावर परिसमापकांकडे उपलब्ध माहिती ही हे स्पष्ट करते की परिसमापकांनी तपशिलाच्या स्थितीच्या

अचुकतेच्या संदर्भात कोणतेही अभिवेदन केलेले नाही संभाव्य बोलीदारांना कॉर्पोरेट कर्जदारांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करण्याचा सुध्दा सल्ला देण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कर्जदारांचे दायित्त्व हे इन्स्वॉल्व्हसी ॲण्ड बॅककरप्टसी कोड, २०१६ च्या कलम ५३ नुसार तडजोड करण्यात

ठिकाणः मुंबई

ात्रता निकष, निरिक्षण, स्पष्टिकरण, चॅलेंज प्रोसेस घेण्यात येणारी पध्दत, अटी आणि शर्ती आणि इतर तपशिलाकरि कृपया येथे लिहावे: liquication.thl@gmail.com

श्री. गजेश लाभचंद जैन दिनांकः २५/०५/२०२४ तळवलकर्स हेल्थक्लब्ज लिमिटेड चे परिसमापक म्हणू दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजीच्या सन्माननीय एनसीएलटी आदेशाद्वारे नोंद. क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१६९७/२०१९-२०२०/१२५८८ । एएफए वैधताः २२/०९/२०२४

पत्ताः सी-६०२, रेमी बिझ कोर्ट, ऑफ वीरा देसाई रोड, आझाद नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ ईमेलः liquidation.thl@gmail.com। संपर्क क्र.: +९१-८४५१८९८३५

#### जाहीर सूचना

**सूचना घ्यावी की,** मी येथे खालील लिखित **परिशिष्टात** अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्य . मिळकतीकरिता **(सदर मिळकत)** प्रणव कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज् ॲक्ट, १९५६ अंतर्गत रिसतर विधीसंपादित आणि कंपनीज् ॲक्ट, २०१३ च्या तरतुदींतर्गत वैधपणे अस्तित्वात असलेली कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे १००१, १०वा मजला, डीएलएच पार्क, एमटीएनएलच्या जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२ द्वारे त्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रणव किरण आशर **(विकासक)** यांच्या नामाधिकारांची तपासणी करत

कोणतीही व्यक्ती किंवा हकदार समाविष्टित कोणतेही सावकार/बँक/वित्तीय संस्था यांना सदर मेळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भात वाटप, वारसा, विकासाधिकार, शेअर, विक्री, हस्तांतरण, अदलाबदल, गहाण, भाडेपट्टा, भाडेपट्टा अंतर्गत, कौटुंबिक तडजोड, कुटुंब व्यवस्था, निर्वाह, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, अंत्यदान, विश्वस्त, प्रभार, प्रतिज्ञा, हमी, सुविधाधिकार, कर्जे, आगाऊ, प्रलंबित वाद, वाद, लवाद, निषेधाज्ञा किंवा कोणतीही अन्य जप्ती, किंवा कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण, महसुल किंवा वैधानिक अधिकारी यांच्याद्वारे पारित कोणताही हुकूम, आदेश किंवा निवाड्यांतर्गत किंवा लवाद, चिरभोगाचा हक किंवा अग्रक्रयाधिकार किंवा कोणताही भार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणताही आक्षेप, शेअर, लाभ, मागणी, दावा, हक्क, नामाधिकार आणि/किंवा हितसंबंध असल्यास याद्वारे तसे निम्नस्वाक्षरीकारांना ए/१०४, अर्पिता अपार्टमेंटस, राजाराम तावडे रोड, म्हात्रे वाडी, दहिसर (पश्चिम), मुंबई-४०००६८ येथे त्याचे/तिचे/त्यांचे शेअर, आक्षेप किंवा दावे जर काही असल्यास त्यांच्या सर्व परक दस्तावेजांसह सदर सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन १४ (चौदा) **दिवसांच्या** आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे किंवा आक्षेप जर काही असल्यास ते सर्व हेतू आणि कारणांसाठी बंधनकारक नाहीत, त्यागित किंवा परित्यागित आहेत असे समजते जाईल.

#### वरीलप्रमाणे उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट (''सदर मिळकती''चे वर्णन)

मुंबई उपनगर, चिकूवाडी, शिंपोली, बोरिवली (प), मुंबई-४०००९२ च्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील अंतिम प्लॉट क्र. ५१४, संलग्नित सीटीएस क्र. ४४३ मोजमापित १०८६.३० चौ. मी. किंवा तत्सम, गाव बोरिवली टी.पी.एस. ३, तालुका बोरिवली धारक जमीन त्यासह निवासी फ्लॅट्सच्या समाविष्टीत त्यावर उभारीत इमारत लक्ष्मण टॉवर, सीमाबद्धतेने पश्चिमेला : एफ.पी. क्र. ५१५ धारक प्लॉट, पूर्वेला : रस्त्यांद्वारे, दक्षिणेला : एफ.पी. क्र. ५१३ धारक प्लॉट आणि उत्तरेला : एफ. पी. क्र. ५१६ धारक प्लॉट.

आशिष टी. सुर्यवंशी

## The spirit of Mumbai

is now

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

मागवित आहे.

वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.

गल्याचे मानले जाईल.

तारीख: २५ मे. २०२४

ठिकाण: इंदूर

१८००२२५५३३ वर कॉल करा.

गोस्टल मतदानाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

देण्यासाठी दरस्थ ई मतदान सुविधा पुरवत आहे.

२७ जून, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वा. (''भाप्रवे'') ला संपेल.

बाब

#### ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना (परिशिष्ट-Ⅳ ए)(नियम ८(६))

सेक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (यानंतर ऑक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटे**ड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हार्किसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय येथे प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव – १२२०१५ (**हरियाणा) आणि शाखा कार्यालय येथे: सी** कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल . कबाकी वसुल करण्यासाठी **'जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे आहे तत्वाने आणि विना अवलंब तत्त्वाने'** तिच्या विक्रीच्या हक्कासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच् कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईटः www.liflonehome.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत

कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकत/ तारण मत्तेचे वर्णन	सांकेतिक कब्जाची तारीख	राखीव किंमत
<ol> <li>सौ. तनवीर शिकक शैखदेसाई</li> <li>श्री. शिकक साबेबलाल देसाई</li> <li>(प्रॉस्पेक्ट क्र. ७५११८९)</li> </ol>	रु. १६,०५,६४१/ – (रुपये सोळा लाख पाच हजार सहाशे एकेचाळीस मात्र) बोली वाढीव रक्कम	मिळकत धारक फर्सेट क्र. ३०२, २ रा मजला। मंज्रमाणित ६४३ चौ. हू. (चट्डे क्षेत्र) आणि ५८५ चौ. हू. (सुगर बिल्ट अग क्षेत्र), लेक्स ५ अमेनिटी व्हु जे बिंग, प्रथम बिल्डर, तळेगाव धामधेरे, पुणे, महाराष्ट्र, भारत ४१२२०८ (बिल्ट अप क्षेत्र ५९४ चौ. हू.) चे सर्व ते भाग आणि विभाग.	०३-मे-२०२४ तारखेरोजीस एकूण थकबाकी :	ह. ९,००,०००/- (रुपये नऊ लाख मात्र) इसारा अनामन रक्कम (इअर) ह. ९०,०००/- (रुपये नव्बद हजार मात्र)
मालमत्तेची तपासणीची तारीख :		इअर शेवटची तारीख	ई-लिलावाची तारीख/वेळ	

१३-जून-२०२४ सायं. ५ पर्यंत रानाचे माध्यम : ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रदानासाठी तुम्ही https://www.iiflonehome.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मत्तांकरीता मात्र उपलब्ध लिंकद्वारे प्रदान करावे टीप: प्रत्येक मिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खरेदी करण्यास इच्छुक मिळकत/तारण मत्तेची लिंक वापरत असल्याची खात्री करावी. यशस्त्री बोलीवरील सर्व थकबाकी देच आरटीजीएम/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आवआयएफएल होम फायनान्स लि., बी

#### अटी आणि शर्ती:-

- ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.iiflonehome.com/ कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर
- बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास
- बारातिकार रिकान वात कांक्क्यवा परकान नव नदूर पान का राज पान कराव वात कांक्क्य जाह. उत्पाद माराविका वात कांक्क्य समामीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित हाँहंल. यशस्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारत्यागासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.
- खरेदीदाराने सेस, प्रयोज्य पुद्राक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, बीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://iifione-
- ome.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. पशील, मदत प्रक्रिया आणि ई–लिलाचायरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई–मेल आयडी : care@iiflonehome, सपोर्ट हेल्पलाईन नंबर : १८००
- २६७२ ४९९ यांना संपर्क करू शकता.
- ९६९९ ४९९ थाना संच्या करूराजा. मिळकतीचा तप्रशाल, मिळकतीचे निरक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स.९.३० वा. ते १८:०० वा. रोजी सोमवार ते शुक्रवार दरम्यान संपर्क किंवा ईमेल: auction.hl@lifl.com येथे ईमेलद्वारे संपर्क करू शकतात. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मनेमध्ये असलेल्यरा घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल
- कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.
- कार्णाका भारत्याचा मळका। व्या कुकतामाताठा ज्ञाबान्य एक्शार ताठा. पढ़े कर्जदाना बादार सुचना रेयाल येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेचून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. वरील विहित वेळेत यशस्त्री बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जप्त
- करण्यात येईल आणि मिळकत पुन्ता विक्रीसाठी ठेवण्यात येईल. . एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यार आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सूचना कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या

लाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड ठिकाणः पुणे, दिनांकः २७-मे-२०२४

नों. कार्यालय: १०२८ शिरोळी राजगुरुनगर, पुणे ४१० ५०५ ई-मेल : cil@caprihansindia.com, वेबसाईट : www.caprihansindia.com, द्रध्वनी : ९१ २१ ३५६४ ७३००

38	३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित निष्कर्षांचे विवरण							
अ.		संपलेर्ल	। तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष			
क्र.	तपशील	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३			
		रु. कोटीत	रु. कोटीत	रु. कोटीत	रु. कोटीत			
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१९०.९८	२२६.४४	७०४.१९	९३६.५३			
?	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(\$8.8\$)	\$.८३	(६३.७४)	(२१.४९)			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	(\$8.8\$)	१२५.१२	(६५.३४)	१०५.३३			
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर)	(१७.९१)	98.98	(५१.६२)	७१.७६			
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१६.८७)	९३.२३	(५१.०३)	\$5.00			
ξ	समभाग भांडवल	१३.१३	१३.१३	१३.१३	१३.१३			
૭	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे राखीव							
۷	(पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अपवादात्मक बाबींनंतर)	-	_	(१४४.६६)	(१०९.७७)			
	मूलभूत आणि सौम्यिकृत (रक्कम रु. मध्ये)	(१३.६४)	७१.७६	(३९.३१)	५४.६४			

सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४८७७

(१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडमध्ये सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता निष्कर्षांच्या सविस्त विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट (www.caprihansindia.com) आणि बीएसई वेबसाईट : (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

जाहिर नोटि<u>स</u>

माझे अशिल श्री विशाल दिनेशचंद्र शहा आणि निकेल दिनेशचंद्र शहा. हे सध्याचे सभासद व कै दिनेशचंद्र बाबुलाल शहा यांचे कायदेशीर वारर आहेत ज्या आनंद प्रिमायसेस सहकारी संस्थ मर्यादित. ७८ ए. अब्दल रहमान स्टीट. मंबर ४०० ००३ चे सभासद होते आणि तसेच ते वरील सहकारी संस्थेमधील **ईस्माईल बिल्डिंग** मधील

तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ६ चे मालक होते ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ४७.९५ चौ. मिटर बिल्ट अप आहे. (अशा त्या रूमला ह्यापुढे तो रूम म्हणावा) आणि त्या सोसायटीचे पन्नास भागचे

धारक होते.प्रत्येक भागाची किंमत रू. ५०/- आहे

शेअर सर्टीफिकेट क. १८ आणि शेअर्स नं. ८६ त

९० आहे. माझ्या अशिलांनी वरील रूम संभाव्य

खरेदीदारांच्या नावावर विकण्याचा हेतु आहे आणि त्यामुळे मी ह्या नोटीसीद्वारे सर्वांना हे जाहीर करते

कि ज्यांचा हा रूम विकण्यास विरोध, हरकत आहे त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसुत झालेल्या दिवसापासून १५ दिवसाच्या आत आपली हरक नोंदवावी. अन्यथा माझे अशिल वरील रूम संभाव खरेदीदारांच्या नावावर विकतील.

आणि म्हणून ज्या कोण्या व्यक्तीचा/व्यक्तींच

वरील फ्लॅंटवर अधिकार, मालकी, हक्क, शेअर

संबंध असेल किंवा ह्या रूमवर ऋण असेल किंवा

हा रूम कुणाकडेही गहाण असेल, वारसाने दिला

असेल, कुणाचे ह्या रूमवर हक्क असतील, भाडे

असेल किंवा हा रूम कुणाला बक्षीस दिला असेल

कुठल्या कारणाने ह्या रूमवर कुणाचा हक्क असेल

तर त्याने ही ह्या रूमसंबंधी जाहीर नोटीस प्रसूत झालेल्या दिवसापासन १५ दिवसाच्या आत आपर्ल

. लेखी हरकत ह्या रूमच्या दस्तऐवज कागदीपत्रासह

आपली हरकत खालील सही करणाऱ्याकडे द्यार्व

आणि सदरील १५ दिवसामध्ये कोणाची ही हरक

आली नसल्यास माझे वरील अशिल हे गृहीत

धरतील कि ह्या रूमवर कुणाचाही कसल्यार्ह

प्रकारे बोजा नाही व सदर रूमची पुढील कार्यवाह

रुपाली देवगुडे-शिंदे

नेताजी सभाष रोड

रूम नं. ५, पहिला माळ

जोशी वाडी, मुलुंड (पश्चिम)

सरस्वती को.ओ.हौसिंग सोसायटी लि

वकील

स्थळ : लंडन

करण्यास मुक्त राहतील.

दिनांकः २७ मे, २०२४

-न्यायालयाच्या ह्या रूमसंबंधी हुकूम

कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेड साठी अंकिता जे. कारिया व्यवस्थापकीय संचालक

# P

#### इंडो बोरॅक्स अँड केमिकल्स लि.

३०२, लिंक रोझ, लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४. दू. - ०२२-२६४८ ९१४२, फॅक्स- ०२२-२६४८ ९१४३ ईमेलः , वेबसाईटः सीआयएन- एल२४१००एमएच१९८०पीएलसी०२३१७७

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु.	तपशील			एकत्रित				
क्र.			संपलेली तिमाही			ले वर्ष	संपलेले वर्ष	
		38/03/2028	38/88/8083	38/03/2023	38/03/2028	38/03/2023	38/03/2028	38/03/2023
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,८६२.८६	४,६६०.०८	५,८१६.००	२०,२३१.६९	२२,१७६.१६	२०,३०७.७९	२३,२२५.५१
?	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१,१२९.३३	८०८.१६	१,२५२.०९	३,८४१.२४	५,०३९.३८	३,८९७.७६	५,०६९.४०
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबींनंतर)	१,१२९.३३	८०८.१६	१,२५२.०९	३,८४१.२४	५,०३९.३८	३,८९७.७६	५,०६९.४०
γ	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१,१५३.९३	९३४.९२	१,२६४.५४	४,१००.१७	५,०८०.६९	४,१५६.६९	५,११०.७१
ч	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रती भाग)	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०
Ę	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	२८,९३८.९३	રબ,१५९.६५	२९,०२०.०८	२५,१८४.२९
Ø	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (दर्शनी मूल्य रु. १/– प्रत्येकी)							
	(ए) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस (अनन्य साधारण बाबींपूर्वी) - रु.	3.47	7.47	3.90	११.९७	१५.७०	१२.१५	१५.८०
	(बी) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस (अनन्य साधारण बाबींनंतर) - रु.	३.५२	२.५२	३.९०	११.९७	१५.७०	१२.१५	१५.८०

वरील माहिती म्हणजेच सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संप्लेल्या निमाही आणि वर्षामाठी विनीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च. २०२४ रोजी संप्लेल्या निमाही आणि वर्षामाठी विनीय निष्कर्षांच्या तपशिलवा विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिस आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई लि. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑप इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाने आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून मंजुरी मिळण्याच्या अधीन प्रत्येकी रु. १/- दर्शनी मूल्याच्या सम भागावर रु. १/- च्या लाभांशाची शिफारस केली आहे वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि २५ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर करून अभिलिखीत केले.

साजल जैन व्यवस्थापकीय संचालक

आणिक इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी

सौरभ विश्नोई

कंपनी सचिव

(रु. लाखांत)

मुंबई, २५ मे, २०२४

## ऑलकार्गों लॉजिस्टिक्स लिमिटेड

दुरध्वनी क्रमांक : +९१ २२ ६६७९ ८१०० संकेतस्थळ : www.allcargologistics.com ईमेल : investors.relations@allcargologistics.com

Ingenuity In Motior

(रु लाखांत, प्रति समभाग अर्जन वगळून

	1	! ነ	7404				Sauva.			
	अ. क्र.	तपशील	३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च २०२३ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च २०२३ रोजी संपलेले वर्ष
	१	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न	४८,६१६	४२,७८३	१६३,३२९	२७२,१८४	३३९,८३३	३३९,५१०	१,३१८,७८३	१,८०५,०७७
	?	निव्वळ नफा कालावधीकरिता करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व	(१,५८६)	३,६६०	२०,६०८	२२,००९	(१,९०३)	६,०९५	১০১	८५,८१७
	3	कालावधीसाठी निव्वळ नफा कारपूर्व अपवादात्मक बाबींच्या पश्चात	(१,५८६)	४,७६३	२३,१४३	२५,९९६	(१,८०६)	६,२५९	१६,४४१	८९,५३४
		निञ्चळ नफा कालावधीकारेता करपश्चात अपवादात्मक बार्बीच्या पश्चात मात्र सहयोगी कंप-यांकडून नफ्याच्या हिरश्यानंतर अपवादात्मक बाबी/ विशेष बाबी पश्चात	(१,२६५)	३,५८२	२०,२९८	२०,३३४	(१,२४७)	५,१९०	१४,०००	६५,३२१
		एक्ण सर्वेकष उत्पन्न कालावधीकरिता ज्यात नफा/तोटा कालावधीकरिता करपश्चात आणि अन्य सर्वेकष उत्पन्न करपश्चात  यांचा समावेश आहे	(१,०००)	३,६९५	२०,१२०	२१,२३८	(४,४७०)	३,९६०	१६,३५६	७२,४४०
	ξ	इक्विटी समभाग भांडवल	१९,६५६	४,९१४	१९,६५६	४,९१४	१९,६५६	४,९१४	१९,६५६	४,९१४
	b	रिझर्व्ह (रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह वगळून)			१०३,५१७	९८,१४०			२३२,५०७	२७६,५०७
	۷	प्रति समभाग अर्जन (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी अखंडित आणि खंडित कार्यान्वयनासाठी)								
		१. बेसिक :	(0.१३)	0.3६	२.०७	२.०६	(०.०६)	0.53	१.५२	६.४१
		२. डायल्यूटेड :	(0.१३)	०.३६	2.06	२.०६	(०.०६)	0.६३	१.५२	६.४१
_		_								

१) वरील प्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्मेट्स ) अधिनयम २०१५ चा नियम २३ च्या अनुसार स्टॉक एक्स्वेंज यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या तसेच ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या विस्तृत तिमाही तसेच वार्षिक निकालांचा

संचालक मंडळाच्या वतीने आणि त्यांच्या करीत ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड शशी किरण शेट्टी संस्थापक आणि कार्यकारी अध्य

साराश आहे. तिमाही, वार्षिक निकालांचा सबिस्तर तपशील कंपनीचे संकेतस्थळ www.allcargologistics.com येथे तसेच चीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे तसेच नेशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या निकालांचा अंकेक्षण समितीने आढावा घेतला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना त्यांच्या २५ मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे

(डीआयएन: ०००१२७५४)

### सीआयएन : L63010MH2004PLC073508

**नोंदणीकृत कार्यालय :** ६ वा मजला, ऑल कार्गो हाऊस, सीएसटी रोड, कलिना सांताक्रूझ ( पूर्व ), मुंबई ४०० ०९८

३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि आर्थिक वर्षासाठीच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा सारांश

		FAUX				एकात्ररा			
अ. क्र.	तपशील	३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष		३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च २०२४ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च २०३ रोजी संपलेले
٩	कार्यान्वयनातून मिळालेले एकूण उत्पन्न	४८,६१६	४२,७८३	१६३,३२९	२७२,१८४	३३९,८३३	३३९,५१०	१,३१८,७८३	१,८०५,०
2	निव्वळ नफा कालावधीकरिता करपूर्व, अपवादात्मक बाबी आणि विशेष बाबी पूर्व	(१,५८६)	३,६६०	२०,६०८	२२,००९	(१,९०३)	६,०९५	٥٥٤	८५,८
3	कालावधीसाठी निव्वळ नफा कारपूर्व अपवादात्मक बाबींच्या पश्चात	(१,५८६)	४,७६३	२३,१४३	२५,९९६	(१,८०६)	६,२५९	१६,४४१	८९,०
8	निञ्चळ नफा कालावधीकरिता करपश्चात अपवादात्मक बार्बीच्या पश्चात मात्र सहयोगी कंपन्यांकडून नफ्याच्या हिरश्यानंतर अपवादात्मक बाबी/ विशेष बाबी पश्चात	(१,२६५)	३,५८२	२०,२९८	२०,३३४	(१,२४७)	५,१९०	१४,०००	६५,३
ų	एकूण सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता ज्यात नफा/तोटा कालावधीकरिता करपश्चात आणि अन्य सर्वंकष उत्पन्न करपश्चात  यांचा समावेश आहे	(१,०००)	३,६९५	२०,१२०	२१,२३८	(٧,४७०)	३,९६०	१६,३५६	७२,४
ξ	इक्विटी समभाग भांडवल	१९,६५६	४,९१४	१९,६५६	४,९१४	१९,६५६	४,९१४	१९,६५६	٧,۶
b	रिझर्व्ह (रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह वगळून)			१०३,५१७	९८,१४०			२३२,५०७	२७६,८
۷	प्रति समभाग अर्जन (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी अखंडित आणि खंडित कार्यान्वयनासाठी)								
	१. बेसिक :	(0.83)	०.३६	2.06	२.०६	(०.०६)	٥.६३	१.५२	Ę
	२. डायल्यूटेड :	(0.83)	0.38	२.०७	२.०६	(०.०६)	0.53	१.५२	Ę

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to public at large that our clients TRIUMPH REALTY Jaydeep Emphasis, 5th Floor, Plot No. A-9, Opp.

PNB Bank, Wagle Estate, Thane (West), Mumbai-400604 have

requested us to verify their right under Development Agreement dated 13th December 2023 registered with the Sub-Registrar of Assurance

at Kurla under serial No. KRL-2/23360-2023 granted by "Pant Nagar

Trimurti Co-operative Housing Society Limited" (for short "the Society")

as also the title of the Society under Indenture of Lease dated 5th May

All persons having any claim, right, title and interest by way of

sale, lease, assignment, exchange, mortgage, gift, trust, inheritance,

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra

Numerologist, Vastu & Gems

Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

## 9820113194

**DISCLAIMER** The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting or

such advertisements. The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading o defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the officia website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

#### **CHANGE OF NAME**

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM HEMANSH PRAVIN NAHAR TO HIMANSH PRAVIN NAHAR AS PER DOCUMENTS. CL- 201 I HAVE CHANGED MY (OLD NAME)

FROM NISHA ARKO BHATTACHARYA TO (NEW NAME ) NISHA NIRANJAN CHAKRABORTY AS PER AADHAR CARD NO 3734 4579 7462. CL- 367 I HAVE CHANGED MY NAME FROM M HAROON M AYYUB TO MOHAMMAD HAROON MOHAMMAD AYYUB ANSARI AS PER MAHARASHTRA GAZETTE NO (M-2447136). CL- 376 I HAVE CHANGED MY NAME FROM

HUSAIN TO HUSSAIN SHARIF AS PER THE A AFFIDAVIT DATED THE 24TH DAY OF MAY 2024. CL- 401 I HAVE CHANGE MY NAME FROM ARUN DATTOO ROKDE TO ARUN DATTU ROKADE AS PER GAZETTE NO: (MR-2450919). CL- 528

I HAVE CHANGE MY NAME FROM VASANT WAMAN TO VASANT WAMAN SABLE AS PER GAZETTE NO: CL- 528 A (MR-2450999). I HAVE CHANGE MY NAME FROM ANILKUMAR DHURI TO ANILKUMAR

DATTARAM DHURI AS PER GAZETTE NO: (M-2451435). CL- 529 B I SUNITA ARMY NO: 14912723 N RANK EX NK (TS) THAKUR KISHOR CHANDRAHAS. ADD:- OM SAI DARSHAN CHS R. NO. 105, NANDIVALI

ROAD, DOMBIVALI (E), 421204, DATE OF BIRTH 25/09/1970. MY OLD NAME WAS RECORDED AS SUNITA BUT NOW I KNOWN WITH A NEW NAME SUNITA KISHOR THAKUR AS PER AFFIDAVIT. CL- 529

Particulars

Name of Personal Guarantor

Address of Personal Guaranto

Details of the order admitting the

Insolvency Process Commencement

Insolvency Professional acting as

Professional, as registered with

submission of claim and for

Place : Mumbai Date : 27.05.2024

the scheduled property.

On or towards South:

Dated this 27th day of May, 2024

On or towards East

On or towards West

correspondence with the Resolution

Last date for submission of claim

Date in respect of Personal

Guarantor under IBC, 2016

Resolution Professional

SUMMONS FOR SETTLEMENT OF IN THE COURT OF THE CIVIL JUDGE SENIOR DIVISION B-COURT, MAPUSA - GOA.

Special Civil Suit No.39 / 2020 / A / B Mrs. Fleur Butler nee Freitas .... Plaintiff V/s

Mrs. Maria Rosa D'Souza & 24 Ors. ....Defendants o, The Defendants

Io, The Detendants
3. Mr. Peter Rodrigues alias Peter
Emigdio Rodrigues, S/o late Aleixo Xavier
Caridade Rodrigues, and his wife, 4.
Mrs. Shani Rodrigues, and 5. Ms.
Doreen Afra Rodrigues, D/o late Aleixo
Xavier-Caridade Rodrigues,

Defendants Nos. 3 to 5 All R/o H.No. 1570, Grand Chivar gator, Anjuna, Bardez, Goa 403509 . Mr.Edward Freitas, S/o. late Leopoldo . Freitas, and his wife. 8. Mrs. Avita

A. Freitas, and his wife. 8. Mrs. Avita Edward Freitas, Both R/o H.No. Not Known, near Jubilee Bakery, Mohan Nagar, Nagpur 440001 9. Mr. John Freitas, S/o Late Leopoldo A. Freitas, and his wife, 10. Mrs. Hyacinth Freitas, both R/o Flat No. 11, New Market, Kaiser Bagh, B.N. Road, Lucknow 226001, U.P. currently residing at House No. Not Known, Anjuna, Bardez, Goa 403509 12. Mrs. Marie Arthur Freitas. R/o. H.No. Not Mrs. Marie Arthur Freitas, R/o. H.No. Not Known, Ekta Apartment, Block 2, R.M.S. Colony, Behind Police Line Takli, Nagpur 40013. 13. Mr. Victor Freitas. S/o. Late Geopoldo A. Freitas, and his wife 14 Mrs. Gracy Victor Freitas, Both Ro Fern Book Apartments, Flat No. 102, Floor, Plot No. 255A, Mohan Nagar, Nagpur - 440001 5. Mrs. Phyllis Freitas, Widow of Late harlie Malorey Freitas, and 16. Savir Charlie Freitas. Late Charlie Malorey Freitas, and his wife 17. Mr. Savio Freitas, and 18. Mr. Shailesh Charlie Freitas, S/o Late Charlie Malorey Freitas, and his wife 19. Mrs. Shailesh Freitas,

Defendants Nos. 15 to 19 all R/o H.No Not Known, Near Jubilee Mohan Nagar, Nagpur 440001 20. Mrs. Philomena Joseph Freitas, widow of Late Joseph Manuel Freitas and 21. Mr. Golbert Joseph Freitas, S/o.

ate Joseph Manuel Freitas, and his ife 22. Mrs. Gollbert Freitas, and 23. Mr. tanley Joseph Freitas, S/o. Late Joseph Manuel Freitas, and his wife 24. mrs. Stanley Freitas, and 25. Ms. Evelyn Freitas, D/o Late Joseph Manuel Frietas, Defendants Nos. 20 to 25, all R/o H.No. Not Known, Near Jubilee Bakery Mohan Nagar, Nagpur 440001


WHEREAS the above named plaintiffs have instituted a Suit against, you eclaration and permanent injunction u/s 34 & 38 of the Specific, Relief Act 1963 r/w 29.39, R.1 & 2 of the Code of Civil Procedure 1908. (Copy of plaint may be collected from the office of this Court on any working day during the office hours).

AND WHEREAS earlier summons sent you at your last available address ave returned to this Court endorsement hat addressee not found.

AND WHEREAS the Plaintiff has prayed r substituted service by Publication in English local daily having good circulation in the state of Goa & Maharashtra and this Court is satisfied that this is a fit ase ordering such a service.

NOW THEREFORE, notice is hereby given to you Under Order V Rule 20 of C.P.C. to appear before this Court on appear before this Court on 24 at 10.00 a.m either in 14/06/2024 at 10.00 a.m person or by a pleader duly instructed it any and able to answer all materia questions and you are directed to produce on the day all the documents upon which you intend to rely in support of your defence and to file your written statement. TAKE NOTICE THAT, in default of your appearance on the day before mentioned the suit will be heard and etermined in your absence.

GIVEN under my hand and the seal of the Court, this 24th day of the month of Mav. 2024



Mr. Ramchandra Nattuji Jadhav

in CP (IB) 48/MB/2022

17.06.2024

o. | Relevant Form as available at: | Inttp://lobi.gov.ir/j.downloadiom.ntml
Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered
the commencement of an individual insolvency resolution process of Mr. Ramchandra Nattuji
Jadhav, Personal Guarantor of My. Gajianan Industries Limited on 21.05.2024.
The creditors of Mr. Ramchandra Nattuji Jadhav, are hereby called upon to submit their
claims with proof on or before 17.06.2024 to the Resolution Professional in the prescribed
form 'Form B' under Regulation 7(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India
(Insolvency Resolution Process for Personal Guarantors to Corporate Debtors) Regulations,
2019 at the address mentioned against entry No. 7.
The creditors shall submit their claims along with proof, details of claims and personal
information by way of electronic communications or through courier, speed post or registered
etter.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that my clients viz Zee Lifespaces have agreed

to purchase the scheduled property from Omprakash Shobhanand

Dhoot and Bina Omprakash Dhoot Nee Bina Kishan Prasad

Maheshwari, both residing at Sakar, Plot No. RL-150, MIDC,

Residential Zone, Dombivali (East)-421203, claiming to be owners of

Any person/s and/or body having dealt with, acquired and/or in use,

occupation or possession of the scheduled property and/or any part or

portion thereof and/or having executed any deeds or documents with

respect thereto and/or having any claim or objection by way of sale,

tenancy, mortgage, trust, lien, possession, gift, inheritance, release,

lease. license, or otherwise howsoever/whatsoever to the intended

conveyance, assignment and transfer of the scheduled property and

handing over of the physical possession of the scheduled property to

our Clients, should register their claim with documentary proof to the

undersigned, within 14 days from the date of this notice, failing which

no further claims and/or objections of any nature whatsoever from

anybody shall thereafter be entertained and our clients shall proceed

THE SCHEDULE ABOVEREFERRED TO:

All those pieces and parcel of land and ground admeasuring about

363.50 sq.mtrs. or thereabouts, bearing Survey No. 79-A, Hissa No. 11

(Part), Survey No. 103-A, Hissa No. 16 (Part), and Survey No. 103-A,

Hissa No. 103-A, and also bearing C.T.S. No. 1746corresponding to

CTS No. 1746 and bearing final plot no. 180 of T.P. -V, Vile Parle (East),

together with ground and 1 upper storey building thereon known as

Sadhana consisting of four flats altogether admeasuring about

1747.44 sq.ft. built up area and a garage on the ground floor

admeasuring 134 sq.ft. built up area lying being an situate at Village Vile Parle (East), Mumbai, Suburban district and bounded as follows

By existing road

By plot bearing C.T.S. No. 1754

By existing road known as Dayaldas Road

P. M. Road, Vile Parle (East), Mumbai-400057

Email Id: sharmamadhu303@gmail.com

Sd/-

Date: 25th May, 2024

Advocate

Madhuri R. Sharma

Mob.: 9870936304

1103/1104, Vireshwar Heights

to complete the sale in respect of the scheduled property :

On or towards North : By plot bearing C.T.S. No. 1747

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Bungalow No. 6, 30 Greens, Paithan Road, Aurangabad, Maharashtra - 431107 Hon'ble NCLT, Mumbai Bench admitted the

Insolvency Resolution Process against
Mr. Ramchandra Nattuji Jadhav, Personal

Guarantor of Corporate Debtor (M/s Gaianar

M/s Waterfall Insolvency Professionals Private

IBBI Reg No.: IBBI/IPE-0022/IPA-1/2022-23/50016

1204/1221, Maker Chamber V, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai – 400021

Email: waterfall0421@gmail.com 1204/1221, Maker Chamber V, Jamnalal Bajaj

Road, Nariman Point, Mumbai - 400021

Email: rp.pgramchandrajadhav@gmail.com

http://ibbi.gov.in/downloadform.html

Sd/
Abhay Narayan Manudhan
Designated Directo
M/s Waterfall Insolvency Professionals Private Limitet
Resolution Professiona
IBBI Reg No.: IBBI/IPE-0022/IPA-1/2022-23/50016
AFA Details: AA1/50016/02/171224/20006 valid upto 17.12.2024

**PUBLIC NOTICE** 

(Under Section 102 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016)

#### Form No. 3 [See Regulation-15 (1)(a)] / 16(3) DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703 Case No.: OA/767/2021 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

Exh. No.: 14 IDBI BANK

SANJAY LILARAM ROHIRA

1) LILARAM HARCHANDRAI ROHIRA FLAT NO 2203A AND 2203B VERSONA CHSL CLIFF AVENUE ROAD HIRANANDANI SARDENS POWAL MUMBAL MAHARASHTRA-400076

Legal heairs: 1 MAYA LILARAM ROHIRA AT FLAT NO. 1601, TIVOLI CHS, HIRANANDANI GARDENS, POWARI,

Legal heairs: 2 AT FLAT NO. 201, A. B. PLAZA, 5, AL NAHDAZ, DUBAI

SANJAY LILARAM ROHIRA AT FLAT NO. FLAT NO. 2203, A AND B, VERONA CHSL, CLIFF AVENUE ROAD, HIRANANDANI GARDENS, POWAI,

<u>Legal heairs: 4</u> ASHOK LILARAM ROHIRA AT FLAT NO. TIVOLI CHS, HIRANANDANI GARDENS, POWARI

<u>Legal heairs: 5</u> RAKESH LILARAM ROHIRA AT FLAT NO. TIVOLI CHS, HIRANANDANI GARDENS, POWARI

SUMMONS WHEREAS, OA/767/2021 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 23/06/2021.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 20473290/(application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under-

i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should

into be grained, (iii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application; (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the posterior for the teleprotection and the properties. isposal of the application for attachment of properties;

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course or his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the rior approval of the Tribunal;

v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 26/06/2024 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 22/04/2024. Signature of the Officer Authorised to issue summor (SANJAI JAISWAL)

SEAL

Note : Strike out whichever is not applicable

REGISTRAR

DRT-III, MUMBAI

#### **SALE NOTICE**

FIRESTAR DIAMOND INTERNATIONAL PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)
LIQUIDATOR: MR. SANTANU T RAY

Liquidator's address: 144- B. 14th Floor, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400021 Email: liquidator.firestardiamond@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com Mobile: Mr. Puneet Sachdeva (8800865284) / Mr. Vaibhav Mohnot (022-42667394)

E-AUCTION E-AUCTION

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 01/07/2024 between 03.00 pm to 05.00 pm
(With unlimited extension of 5 minutes each)

Last date for submission of Eligibility Documents by interested bidders with all the Annexures: 10/06/2024

Intimation by Liquidator's team to the qualified Bidders: 15/06/2024
Last date for due diligence of assets of under auction: 22/06/2024
Last date for submission of EMD & additional documents on 28/06/2024 by the end of day.
Sale of Assets owned by Firestar Diamond International Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company aw Tribunal, Mumbai Bench vide order dated 26th February 2020. The sale will be done by the

undersigned through the e-auction platform <a href="https://aaa.auctiontiger.net">https://aaa.auctiontiger.net</a>					
Asset	Reserve Price (In Rs.)	Initial EMD Amount (In Rs.)	Incremental Value (In Rs.)		
Option – A					
Two CNC Faceting machine with control panel Make:- Solanki Machine Works Model:- FX-1	18,60,000	1,86,000	10,000		
	ption – B	,			
Two CNC Faceting machine with control panel Make:- Solanki Machine Works Model:- FX-1	18,60,000	1,86,000	10,000		

viction notices have been disclosed in the E-Auction process document and are to be mandatori seen before participating in the auction. t is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any ki

f binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidato reserves the right to cancel or modify the process and / or not to accept and / or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.

As per the Paragraph 12 of Schedule I of IBBI (Liquidation Process), Regulations, 2019, "On the close of the auction, the highest bidder shall be invited to provide balance sale conside within ninety days of the date of such demand:

Provided that payments made after thirty days shall attract interest at the rate of 12%: Provided further that the sale shall be cancelled if the payment is not received within ninety days. Inspection: Interested parties will have to take prior appointment via email by providing the details as mentioned in the process documents for bidders to be eligible to participate in the auction. They will also have to provide the name, KYC and Authorization Letter in favor of not more than two per sons who will visit the premises for inspection. On receipt of the mail and after verification of th documents, the liquidator's team will give an appointment to the interested bidder for inspection an the interested bidder must be present on the appointed date at the appointed time. It must be noted that no walk-in requests will be entertained. No inspection would be granted after 22-06-2024. The E-Auction will be conducted strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/S E-Procurement Technologies Limited (Auction Tiger). All the terms and conditions of the auction are mentioned in a detailed document available at https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/firestar-diamond-international-pr nd at the website of the e-auction service provider: https://aaa.auctiontiger.net.

SANTANU T RAY

Place: Mumbai Liquidator in the matter of Firestar Diamond International Private Limited IBBI Regn. No.: IBBI/IPA-002/IP-N00360/2017-2018/11055 Address: 144 B, 14th Floor, Mittal Court, Nariman Point, Mumbai – 400021. Email: liquidator.firestardiamond@aaainsolvency.com, assetsale1@aaainso vency.in, santanutray@aaainsolvency.com Contact Person: Mobile: 8800865284 (Mr. Puneet Sachdeva) /Mr. Vaibhav Mohnot 022-42667394

#### **PUBLIC NOTICE**

The applicant SPS Share Brokers Private Limited is going to surrender its SEBI registration No. INA000013907 and BASL membership Certificate no. BASL1773 and that if anyone has any grievances, they can lodge the grievances at scores.gov.in

For SPS Share Brokers Pvt. Ltd. Sd/-Amish Gandhi Compliance Officer Place: Mumbai Date : 27<sup>™</sup> May, 2024

Sd/-

My clients i.e. MR. VISHAL DINESHCHANDRA SHAH & MR. NIKIL DINESHCHANDRA SHAH, are presen members & only legal heirs of Late DINESHCHANDRA BABULAL SHAH, who was member of ANAND PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED, having address at 78 A. Abdul Rehman Mumbai-400 admeasuring ab area, Bearing I building known a said society (he Room) and incid five shares of F Share Certifica Shares Nos. 861 of the said ro prospective pu hereby invites of public in gener objector/s for sa name of the prospective purchaser, If No claim/s or objection/s received within a period of Fifteen days from the publication of this notice, then my clients will sell said room to the prospective purchaser.

PUBLIC NOTICE

We, Poonam C. Singh and Karan C. Singh intend to sell our flat, being Flat No. A-4/13,

Emcece Co-Operative Housing Society

imited 'A' Unit, Sunder Nagar, S.V. Road,

Any person or persons having any right, title

or interest by way of inheritance or claim

against the said flat, should send their claims

in writing to the undersigned along with the

documentary evidence in support of the said

claim thereof within 14 days of publication of

the said Notice, failing which claims if any

Date: 27-05-2024 Adv. Poonam C. Singh

PUBLIC NOTICE

A-2/10, Sunder Nagar, S. V. Road

Malad West, Mumbai- 400064

shall be deemed to have been waived.

Place: Mumbai.

Malad West, Mumbai-400064.

Any person or persons having any right, title claim, share & interest whatsoever in respect of the said room and/or any encumbrances of whatsoever nature like mortgage, inheritance, lien, lease, possession asement, court decree, maintenance, gift or any other encumbrances of whatsoeve ature, they are hereby informed to write to the undersigned enclosing therewith elevant supporting documents within 15 days time from the date of publication of this NOTICE failing which my clients shall presume that there are no encumbrances vhatsoever in respect of the said room. Mumbai: dated: 27th day of May, 2024

> Rupali Deogude-Shinde Advocate

Room No. 5. 1st floor. Saraswati CHS Ltd. Netaji Subhash Road Joshi Wadi, Mulund (W), Mumbai - 400 080

#### 1997 registered with the Sub-Registrar of Assurance at Kurla under serial No. BDR 3-736/1997 granted by MHADA in respect of the property described in the Schedule hereunder written being free from all encumbrances, claims and demands and requested us to issue our Report on Title in respect thereof.

## **PUBLIC NOTICE** SSM

003 and holding Room bout 47.95 Sq.Mtrs., Built-up	her		ll by this publi rm that the ler:	
No. 6 on Third floor of the as "ISMAIL BUILDING" of the preinafter referred to as said	S. N.	SURVEY NO.	AREA R.SQ.MTRS	ASSESSM ENT RS. PAISA
dental thereto he was holding	1.	101/10	5.10.00	51.00
Rs.50/- each of the society,	2.	102/3	4.00.00	120.00
te No. 18 and Distinctive to 90, my clients intent to sale come to the name of the	3.	103/3	8.60.00 OUT OF THIS 3.60.00	258.00 108.00
urchaser and therefore I	4.	104/1/A	7.30.00	219.00
claims or objections from the	5.	104/1/B	8.70.00	261.00
ral or other claimant/s or	6.	105/3	16.20.00	486.00
ale of the said room to the	7.	105/4	6.50.00	65.00
roopoetive purchaser If No	citus	atod at Vil	logo Ciriz To	luka Vasai

District: Palghar, are in the name of Mr Richard Michael Falcao. The Owner of the said land is in process of obtaining Development permission for the said land from Vasai Virar City Municipa Corporation. By this public notice we nereby invite objections of any persor who is having interest in the said property by way of gift, agreement conveyance, easement rights, possession, tenancy or any other type of right. We hereby declare that any person aving interest in the said property should forward his objections along with relevant documents to the undersign within 14 days of publication of this notice. If the undersign does not eceives any objections from any persor claiming interest in the said property i will presume that no person is having any claim or interest in the said property and our client will complete the sale transaction. Address of the undersigned is J.R.A. Law Associates LLP, B-202, Second Floor, Kini Arcade, Behind Stella Petrol Pump, Barampur, Vasai West Taluka: Vasai, District: Palghar.

FOR J.R.A LAW ASSOCIATES LLP ADV. AJAY M. CORRIEA

Date: 27.05.2024

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that under instructions of my client, I am investigating the title of "YOU AND I CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED", a Society duly registered under the provisions of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 under Regn. No. BOM/HSG/1183 of 66 dated 18-05-1966 ("Said Society"), having its registered address at Plot No. 134, Model Town, J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400053, to the under mentioned property more particularly described in the Schedule hereunder written ("Said Property").

Any person or entity including any lender/bank/financial institution having any objection, share, benefit, demand, claim, right, title and/or interest in respect of the Said Property or any part thereof by way of allotment inheritance, development rights, share, sale, transfer, exchange nortgage, lease, under-lease, family settlement, family arrangement maintenance, lien, license, gift, possession, tenancy, sub-tenancy, bequest, trust, charge, pledge, guarantee, easement, loans, advances iis-pendens, litigation, arbitration, injunction or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or preemption or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned at A/104, Arpita Apts, Rajaram Tawade Road Mhatre Wadi, Dahisar (West), Mumbai - 400068, within 14 (fourteen) days from the date of publication of this notice of his/her/their share objection or claim, if any, with all supporting documents failing which the claims or objection, if any, of such person/s shall be treated as not binding

(Description of the "said Property")
All that piece and parcel of land bearing Sub Plot No. 134, corresponding to C.T.S. No. 833 bearing Survey No. 141A admeasuring 835.13 sq. mtrs or thereabouts, of Village: Ambivali, along with a building standing thereon known as "You and I" comprising of Ground plus 04 (Four) Upper floors comprising of 20 (Twenty) residential flats, lying being and situate at Model Town, J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400053, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Suburban bounded on West: By means of road, on East: By means of Recreation Ground, on North: By means of C.T.S. 833 (pt) and on South: by means of Plot No. 135 corresponding C.T.S. No. 833.

Dated this 27th day of May 2024.

ADV. ARCHANA GAWLI

waived or abandoned for all intents and purposes

#### THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

## ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836

Reg. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 Phone: +91-22-22824851-53-57-59-63, 22886877, Fax: +91-022-22042865 Email id.: anik@anikgroup.com; Website: www.anikgroup.com

#### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given to the members of Anik Industries Limited ("Company") that pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Rules"), read with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ("Circulars") from time to time read with Secretarial Standard on General Meetings. ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations") (including any statutory modification or re-enactment thereo for the time being in force, and as amended from time to time), the Company seeks approval of the members by way of a specia resolution for the below mentioned resolution as set out in the postal ballot notice dated 20<sup>th</sup> May, 2024 ("Notice" or "Postal Ballot Notice"), by way of remote e-voting process ("e-voting"):

**Description of the Resolutions** Item No.

postal ballot notice may download it from the abovementioned websites.

Special Resolution: To approve the re-appointment of Mr. Ashok Kumar Trivedi (DIN: 00350507) as Whole-time Director of the Company for a period of 3 (Three) years and 3 (Three) months with effect from 01st April, 2024; Special Resolution: To approve the keeping of registers, returns and books of account etc. at place other than Registered Office of the Company:

As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on 25th May, 2024 by e-mail to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose mes appear in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on **Friday, 24<sup>th</sup> May, 2024,** being the cut-off date ("Cut-off Date"). Further the Postal Ballot notice is available on the Company's website www.anikgroup.com, websites of the Stock Exchanges i.e., BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of CDSL at www.evotingindia.com; Members who have not received the

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") to provide the e-voting facility. The instructions for e-voting are provided in the postal ballot notice. The voting would only be taken through remote e voting as per the relevant Circulars.

The schedule for Postal Ballot is as follows: a) The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolution set out in the Notice of the Postal Ballot dated 20th May, 2024.

Day, Date and time of commencement of remote e-voting: Wednesday, 29th May, 2024 at 9.00 A.M. (IST) and ends on Thursday, 27th June, 2024 at 5.00 P.M. (IST) Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on Thursday, 27th June, 2024; The voting results of the Postal Ballot with the Scrutinizer's Report will be announced on or before Saturday, 29th June, 2024

and will also be uploaded on the Company's website www.anikgroup.com, besides being communicated to the Stock exchanges and depositories The resolution, if passed by the requisite majority shall be deemed to have been passed on the last date specified for e-voting

i.e. 27th June, 2024. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or call at toll free no. 1800225533.

For Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Company Secretary

PUBLIC NOTICE To know you all by this public notice w inform that the Land bearing Survey No. 101/11, area admeasuring 3.00.00, R. Sq. Meters, assessment Rs 30.00 Paisa, situated at Village Giriz, Taluka Vasai, District Palghar is in the name of 1. Mr. Ashley E. Cerejo, 2. Mr. Jerry Anthony D'cunha, 3. Mr. Valerian Joseph Lemos. The Owner of the said land is in process of obtaining Development permission for the said land from Vasai Virar City Municipal Corporation. By this public notice we nereby invite objections of any person who is having interest in the saic property by way of gift, agreement conveyance, easement rights possession, tenancy or any other type of right. We hereby declare that any person having interest in the said property should forward his objections along with relevant documents to the undersign within 14 days of publication of this notice. If the undersign does not receives any objections from any person claiming interest in the said property it will presume that no persor is having any claim or interest in the said property and our client will complete the sale transaction. Address of the undersigned is J.R.A. Law Associate LLP, B-202, Second Floor, Kini Arcade Behind Stella Petrol Pump, Barampur, Vasai West, Taluka: Vasai, District: Palghar. Date: 27 05 2024

FOR J.R.A LAW ASSOCIATES LLP ADV. AJAY M. CORRIEA

#### maintenance, lien, easement, exchange, possession or otherwise are hereby required to make the same known in writing with supporting valid documents to the undersigned at their Office at 13, Ground Floor, Hamam House, Hamam Street, Fort, Mumbai-400001 within 14 days from the date hereof otherwise, we will issue our Report on Title in respect of the title of the said Society and right of the Developer to develop the property to our clients and the claim, if any, made thereafter will be considered as and deemed to have been waived. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT piece and parcel of plot situated and lying underneath and appurtenant to Building Nos. 322 to 327 admeasuring 2626.40 sq.mtrs. bearing Survey No. 236 A, City Survey No. 5682 (Part), Pant Nagar, of TPS-III, Ghatkopar (East), Mumbai-400075, in the Revenue

common WC's on south and North side of each stair case comprising of 168 (one hundred sixty eight) rooms/tenements/flats having an aggregate area of 53,040 sq.ft. (Carpet Area) and bounded as follows:-

Village Ghatkopar (East), Taluka Kurla, in the Registration District of

Mumbai Suburban District together with Building Nos. 322 and 323

consists of Ground + 7 (seven) Upper Floors and Building Nos. 324

and 325 consists of Ground + 4 (four) Upper Floors and Building Nos

326 and 327 consists of Ground + 7 (seven) Upper Floors having

Bldg. No. 316 to 321 Siddhi Vinayak CHS On or towards East Bldg. No. 328 & 329 Surbhi CHS On or towards West On or towards South 18.30M wide Hingwala Lane Road On or towards North

Arun Kumar Vaidya Maidan Dated this 25th day of May, 2024. For M/s. Pramodkumar & Co. (Regd.)

Advocate & Solicitors

FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the

Companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar of

Companies, Maharashtra at Mumbai that Maan-Hinje Township Developers LLP

a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as

The Principal objects of the company are as follows:

a company limited by shares.

(i) To succeed the business of MAAN-HINJE TOWNSHIP DEVELOPERS LLP, an existing Limited Liability Partnership under Chapter XXI of the Companies Act,

(ii) To carry on the business as builders, developers, experts, advisers surveyors, planners, furnishers, designers in real estate and for that purpose acquire, hold, mortgage, take on lease, exchange or otherwise acquire, improve, survey, develop and construct, reconstruct, repair, remodel any real estate project including residential or commercial premises, buildings, houses, plots of land, apartments, flats, offices, godowns, showrooms service, flats, bungalows, chawls, factories, shops, cinema houses, wharves, buildings, and other commercial works and conveniences of all kinds and estate or interest therein, concessions, privileges, licences, easement or interest of any nature whatsoever and manage lands, buildings and other properties situated as aforesaid whether belonging to the Company or not and any other works and conveniences which may seem directly o indirectly conducive to any of the objects and to contribute to or otherwise aid or take part in the construction carrying out, support, maintenance, improvement, management, working, operating, controlling and superintending the same.

A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 5th Floor, Godrej One, Pirojshanagar Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079.

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5 IMT Manesar, District Gurgaon (Harvana), Pin Code – 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 27 day of May, 2024

Ahhishek Sahaya DIN: 09844376 **Designated Partner** Maan-Hinje Township Developers LLP

#### GOVERNMENT OF INDIA / भारत सरकार NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL / राष्ट्रीय कंपनी विधि अधिकरण AHMEDABAD BENCH / अहमदाबाद बेंच

Beside Zydus Hospital, Off S.G. Highway / जाइडस अस्पताल के पास, ऑफएस.जी. हाईवे Thaltej, Ahmedabad-380 059. / थलतेज, अहमदाबाद - ३८० ०५९. Phone No.: (079) 2685 4591, Email: courtofficr-ahm@nclt.gov.in

Appeal/9(AHM)2022 Registrar of Companies, Gujarat V/s

**Jindal Briquettes Private Limited** Vipul Dahyabhai Patel (R-2), Alkesh Kanhayalal Shah (R-3) Mahendrakumar Pyarchand Shah (R-4)

Jitendra Jagdish Shah (R-5), Bimal Ramesh Shah (R-6), The Dahod Urban Co-Operative Bank Limited (R-7) NCLT/AHM/Publ./Appeal/9(AHM)2022/1027/2024 **Notice of Next Date of Hearing** 

An appeal under section 252(1) of the Companies Act, 2013 was filed by The Registrar of Companies and was listed on 04.04.2024 and the said appeal is now fixed for hearing before the Honble Tribunal, NCLT Ahmedabad on 06.06.2024.

As per the direction issued by the Honble Tribunal vide its order dated 04.04.2024, the Respondents i.e Jindal Briquettes Private Limited, Vipul Dahyabhai Patel (R-2), Alkesh Kanhayalal Shah (R-3), Mahendrakumar Pyarchand Shah (R-4), Jitendra Jagdish Shah(R-5), Bimal Ramesh Shah (R- 6), The Dahod Urban Co-Operative Bank Limited (R-7) are hereby directed to remain present through your authorized person or through an advocate or Professional duly appointed by you, as may be advised, on 06.06.2024 before the National Company Law Tribunal, Ahmedabad

TAKE NOTICE that in default of your appearance the matter will be heard and determined in your absence in

accordance with the provisions of law. Date: 06.04.2024 Court Officer

**NCLT Ahmedabad Bench** 



STEM Water Dist. & Infra. Co. Pvt. Ltd., Thane are invited E-Tender in the form of B-1 Tender for following work

l	Sr. No.	Name of Work	Date & Time
	1	Overhauling and servicing of 5000 kVA of rating 22/3.3 kV HT transformer at WTP Temghar.	at 12.00 Hrs.
	2	Scrapping and coating M.S. pipeline externally at	End Dt. 03.06.2024 at 12.00 Hrs. Technical bid Open on Dt. 05.06.2024 at 12.00 Hrs

E-Tender documents will be available for view/downloading on authorized website <a href="https://mahatenders.gov.in">https://mahatenders.gov.in</a> Right to reject any or all tenders without assigning any reason there of is reserved by the STEM Water Distri. & Infra. Co. (Sanket M. Gharat) **Managing Director** 

# O

Vardan Commercial Complex, 9th Floor, MIDC, Road No. 16, Wagale Industrial Estate, Thane (W)-400 604 stemwatercompany@gmail.com

Place: Ahmedabad